

राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे जमिनीचे होणारे भूखलन तसेच दरड कोसळणे याबाबत अभ्यास करून धोकादायक क्षेत्र निश्चितीकरण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
(आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन)
शासन निर्णय क्र. आव्यप्र-२०२१/प्र.क्र.२०९/आव्यप्र-१
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दि. २१ ऑक्टोबर, २०२१

प्रस्तावना :

महाराष्ट्र राज्यामध्ये उद्भवणाऱ्या आपत्तीपैकी 'दरड कोसळणे' व 'भूखलन होणे' या भीषण आपत्ती असून राज्यामध्ये झालेल्या या दुर्घटनेत वित्त व प्राणहानी मोठ्या प्रमाणात होत आहे. सदर आपत्ती उद्भवण्याची संभाव्यता अभ्यास करण्यासाठी, तज्ञ समिती व विविध प्राधिकरणांच्या सहकार्याने संभाव्य आपत्ती क्षेत्र निश्चित करण्यासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

महाराष्ट्र राज्यामध्ये 'दरड कोसळणे' व 'भूखलन होणे' अशा प्रकारच्या आपत्तीसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संभाव्य धोकादायक ठिकाणाची क्षेत्रनिश्चिती करण्याकरीता खालीलप्रमाणे मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

१	मा. मंत्री, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन	अध्यक्ष
२	मा. मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)	सदस्य
३	मा. मंत्री, ग्रामविकास	सदस्य
४	मा. मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता	सदस्य
५	मा. मंत्री, पर्यावरण	सदस्य

प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) हे मंत्रीमंडळ उपसमितीचे सचिव असतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२११०२११५६४९३३१९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.सं.फडतरे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत -

मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

मा. उप मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

मा. मंत्री, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
मा. मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांचे खाजगी सचिव,
मंत्रालय, मुंबई.
मा. मंत्री, ग्रामविकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
मा. मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
मा. मंत्री, पर्यावरण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ .
सर्व मंत्रालयीन विभाग.
विभागीय आयुक्त (सर्व)
जिल्हाधिकारी (सर्व)
निवड नस्ती/ आव्यप्र-१.